

KNOWLEDGE MARINE & ENGINEERING WORKS LIMITED

Ship Builders, Repairers, Charterers and Marine Contractors CIN: L74120MH2015PLC269596













Ref.: KMEW/BSE/Reg.30/2024-25/03 Date: 03rd May, 2024

To, Listing Department,

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai- 400001

| Scrip Code | Symbol | ISIN |
|------------|--------|--------------|
| 543273 | KMEW | INEOCJDO1011 |

Sub: Newspaper Advertisement - Postal Ballot Notice

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, please find enclosed herewith the copies of the Newspaper advertisement, regarding completion of dispatch of Postal Ballot Notice and providing details of Postal Ballot and e-voting as published in Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) Newspapers on 03rd May, 2024.

The Postal Ballot Notice and Newspaper advertisement is also made available on the Company's website at www.kmew.in

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours Faithfully,

For KNOWLEDGE MARINE & ENGINEERING WORKS LIMITED

Avdhoot Kotwal
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

FINANCIAL EXPRESS

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

MUMBAI BENCH C.P.(CAA)/56(MB)2024

C.A.(CAA)/152(MB)2023 In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Section 234 read with Sections 230 to 232 of the Companies Act. 2013 and other applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules framed thereunder

In the matter of Scheme of Merger by Absorption of Bhagyam Investment Holding Limited ('Transferor Company') with Lennox Investment Private Limited ('Transferee Company') and their respective shareholders ('Scheme')

CIN: U67120MH2021PTC368026 a company incorporated under the Companies Act. 2013

Lennox Investment Private Limited.

having its Registered Office situated at F-76-A, 1st Floor, Eternity Mall, Teen HathNaka, LBS Marg, Thane – 400604)

Maharashtra, India. ... Applicant Company/ Transferee Companyy/ Transferee Company NOTICE OF HEARING OF PETITION

The Petition under Sections 234 read with Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning of the Scheme of Merger by Absorption of Bhagyam Investment Holding Limited (Transferor Company') with Lennox Investment Private Limited ('Transferee Company') and their respective shareholders was presented by the Petitioner Companies and was admitted by the Hon'ble Tribunal vide order dated 10th day of April 2024. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble Tribunal on 21st day of May, 2024.

Any person desiring of supporting or opposing the Petition should send to the Petitioner Companies' advocate at the address mentioned below, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocates, with his/her name and address so as to reach the Petitioner Companies' advocate and the National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th Floor, MTNL Exchange Building, G. D. Somani Marg, Near G. D. Somani International School, Cuffe Parade, Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he / she seeks to oppose the Petition. grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner Companies' advocate to any person requiring the same on the payment of prescribed charges for the same.

Ajit Singh Tawar & Co, Advocates Date: 03.05.2024 Office No. 305/306, Regent Chambers, Place: Mumbai Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai – 400 021

Knowledge Marine & **Engineering Works Limited**

CIN: L74120MH2015PLC269596 Office No. 402, Sai Samarth Business Park, Deonar Village Road. Govandi (East) Mumbai- 400088, Maharashtra, India Phone: 022 - 35530988 E-mail: info@kmew.in, Website: www.kmew.in

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, (the "Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (the "Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations"), read with General Circular No.14/ 2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 read with Circular No. 11/2022 dated December 28, 2022 and various subsequent circulars, read with Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars") and any other applicable provisions of the Act, rules, regulations, circulars and notifications (including any statutory modification(s) or amendment(s) thereto or re-enactment(s) thereof for the time being in force), approval of members of Knowledge Marine & Engineering Works Limited ("the Company") is being sought on the Special Resolution through Postal ballot via e-voting. The Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting is being sent by email to all the members on Thursday, 02nd May, 2024, whose names appear in the register of members/the list of beneficial owners, as received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday. 26th April, 2024 (the "Cut-off date") and who have registered their email addresses in respect of electronic holdings with the Depository through the concerned depository participant(s) with the Company's Registrar and share Transfer Agent, Link Intime India Private Limited "RTA"). A person who is not a member as on the Cut-off Date should treat this Postal Ballot Notice for information purposes only.

The copy of this Postal Ballot Notice is also available on the Company's website www.kmew.ir websites of the Stock Exchange namely BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

The Board of Directors at their meeting held on Tuesday, 16th April, 2024, has appointed Mrs. Preeti Singhania, of P Singhania & Associates, Chartered Accountants, (Membership no. 159249). Mumbai to act as the Scrutinizer for conducting postal ballot through an e-voting process in a fair and transparent manner. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has availed the services of NSDL for facilitating e-voting to enable the shareholders to cast their votes electronically. The detailed procedure or e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice. Members are requested to note that e-voting period is as follows:

| in the second of | | | |
|--|--|--|--|
| Wednesday, 05th June, 2024 d by NSDL immediately thereafter and voting shall | | | |
| y NSDL immediately thereafter and voting shall time and date. The voting shall be reckoned in s on the paid-up share capital of the Company | | | |
| o on the pera up share capital of the company | | | |
| | | | |

Tuesday, 07th May, 2024

Members who have not registered/ updated their email address are requested to register/ update the same to receive this Postal Notice by providing 16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account Statement, self-attested copy of Permanent Account Number ("PAN") and AADHAR to the Company at compliance@kmew.in For permanent registration/updation of their e-mail addresses, members are requested to register/update the same with relevant Depository Participants. In case of any queries/difficulties in registering email address, Members may write to compliance@kmew.in on or before Wednesday, 05th June, 2024.

The Resolution, if approved by the requisite majority through Postal Ballot, shall be deemed to have been duly passed on Wednesday, 05th June, 2024 i.e., the last date specified by the Company for receipts of votes through the Remote e-voting process.

f you have any queries or issues regarding e-voting from NSDL, you can write an email to evoting@nsdl.com or contact at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Sanjeev Yadav, Manager, NSDL, or send an email to evoting@nsdl.com or contact at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

For Knowledge Marine & Engineering Works Limited

Place: Mumbai Date: 02nd May, 2024

Commencement of e-voting

as on the cut-off date

Mr. Avdhoot Kotwal Company Secretary and Compliance Officer

Careers



College of Arts, Science & Commerce Sindhi Society, Chembur, Mumbai - 400 071.

MINORITY

APPLICATIONS ARE INVITED FOR THE FOLLOWING POSTS

| St.No. | Cadre | Subject | Total No. of Posts | Category | |
|--------|-----------------|------------------------------------|-----------------------|-----------|--|
| 1. | Asst. Professor | Chemistry | 02 | 02 - OPEN | |
| 2. | Asst. Professor | Microbiology | 02 | 02 - OPEN | |
| 3. | Asst. Professor | Biotechnology | 02 | 02 - OPEN | |
| 4. | Asst. Professor | Psychology | 03 | 03 - OPEN | |
| 5. | Asst. Professor | BMS | 04 | 04 - OPEN | |
| 6. | Asst. Professor | ВММ | 03 | 03 - OPEN | |
| 7. | Asst. Professor | B.Com. (Financial Markets) | 02 | 02 - OPEN | |
| 8. | Asst. Professor | B.B.I. | 02 | 02 - OPEN | |
| 9. | Asst. Professor | B.Sc. Information Technology | 03 | 03 - OPEN | |
| 10. | Asst. Professor | B.Com (BAF) | 06 | 06 - OPEN | |
| 11. | Asst. Professor | B.Sc. Computer Science | 02 | 02 - OPEN | |
| 12. | Asst. Professor | B.Sc. (Data Science Data Analysis) | 03 | 03 - OPEN | |
| 13. | Asst. Professor | B.Com. (Business Administration) | 04 | 04 - OPEN | |
| 14. | Asst. Professor | B.Com. (E-Commerce) | 02 | 02 - OPEN | |
| 15. | Asst. Professor | B.Com. (Finance) | 02 | 02 - OPEN | |
| 16. | Asst. Professor | B.Sc. (Artificial Intelligence) | 02 | 02 - OPEN | |

The above posts are open to all, however candidates from any category can apply for the post. ▶ Reservation for women will be as per University Circular No. BCC/16/74/1998 dated 10th March 1998. 4% reservation shall be for the persons with disability as per University Circular No. Special Cell/ICC/2019-20/05 dated 05th July, 2019.

 Candidates having knowledge of Marathi will be preferred. "Qualification, Pay Scales and other requirement are as prescribed by the UGC Notification dated 18th July, 2018, Government of Maharashtra Resolution No. Misc -2018

This is University approved advertisement.

financialexp.epapr.in

/C.R.56/18/UNI-1, dated 8th March, 2019 and University Circular No. TAAS/(CT)/ICD/ 2018-19 /1241, dated 26th March, 2019 and revised from time to time"

▶ The Government Resolution & Circular are available on the website mu.ac.in Applicants who are already employed must send their application through proper channel.

Applicants are required to account for breaks, if any in their academic career. Applications with full details should reach to the PRINCIPAL, VIVEKANAND EDUCATION SOCIETY'S. COLLEGE OF ARTS. SCIENCE & COMMERCE(AUTONONOUS). Sindhi Society. Chembur, Mumbai - 400 071 within 15 days from the date of publication of this advertisement.

(CIN: L74110MH1985PLC285384)

Regd. off.: 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053 Tel.: 022-67425111 / 64646430; E-mail ID: info@toyamindustries.com; Website: www.toyamsportsltd.com

POSTAL BALLOT NOTICE Notice is hereby given pursuant to Section 110 of Companies Act, 2013 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, that the Resolutions as set out in Postal Ballot Notice dated 29th April, 2024 is proposed to be passed by the members of the Company by way of Postal Ballot including remote e-voting.

Members are hereby informed that:

- The Special Business as set out in the Postal Ballot Notice may be transacted through voting by electronic means.
- The Voting through electronic mode shall commence from Saturday, 04th May, 2024 at 9:00 A.M. and will end on Sunday, 02th June, 2024 at 5.00 P.M.
- The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on Thursday, 02rd May, 2024 to those shareholders whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as on 26th April, 2024 i.e., cut-off date.

Members may note that:

- a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting i.e., 5:00 P.M. on 02rd June, 2024 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. Further, voting by electronic means shall not be allowed beyond the said date.
- b) The voting shall be reckoned in proportion to a Member's share of voting rights on the Paid-up Equity Share capital of the Company as on 26" April, 2024.
- c) The Postal Ballot Notice shall also be uploaded on Company's website at www.toyamsportsltd.com and on the website of NSDL i.e., www.evoting.nsdl.com.
- d) The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website i.e., www.toyamsportsltd.com. The Company has appointed M/s. Nitesh Chaudhary & Associates, Practicing Company
- Secretaries, as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent The Scrutinizer will submit their report of the votes cast in favour or not in favour/against. to the Chairman on or before 04th June, 2024. The result of the Postal Ballot would be
- announced by the Chairman or a person authorized by him in writing on or before 04th June, 2024 at the Registered office of the Company. The results declared along with the scrutinizer's report shall be placed on the website of the Company viz. www.tovamsportsltd.com and communication of the same to BSE Limited & MSEI. In case of queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and

to evoting@nsdl.co.in Members may also write to the Management of the Company for any grievances connected with facility for voting by electronic means at following:

e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail

Name & Designation Address Office

: Abhishek Pokharna, Company Secretary : 503, Shri Krishna Complex, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Mumbai, Maharashtra, 400053

Email id

: info@tovamindustries.com By Order of the Board of Directors For Toyam Sports Limited (Formerly known as Toyam Industries Limited)

Date: 02nd May, 2024 Place: Mumbai

Abhishek Pokharna Company Secretary

ANI ANI INTEGRATED SERVICES LIMITED

Registered Office: 624, Lodha Supremus II, A Wing, North Towers, Road No 22, Near new Passport Office, Wagle Estate, Thane, Thane West, Maharashtra, India, 400604 Phone No.: +91-22-6156 0404 | Email Id: info@aniintergrated.com Website: https://aniintegratedservices.com | CIN: L29268MH2008PLC184326

CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE DATED APRIL 17, 2024

The Shareholders of,

Ani Integrated Services Limited ("AISL")

Ani Integrated Services Limited ("the Company") had issued a Postal Ballot notice dated April 17, 2024 together with explanatory statement to the shareholders of the Company pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules made thereunder for the purpose of seeking approval of shareholders of the Company, interalia, "To Offer and Issue 6,65,000 Equity Shares and 13,35,000 Equity Warrants on a preferential basis to certain identified promoter and non-promoter persons and other matters related thereto'

This corrigendum is being issued in continuation of the postal ballot notice dated April 17 2024, to the shareholders of the Company to provide altered details in the explanatory statement of the said postal ballot notice.

The existing content shall stand replaced with the following:

Sr. Name of the Investor | Category of Investor

1" Paragraph of the explanatory statement of Item No. 02 shall be read as "The shareholders are hereby informed that, in order to meet the working capital requirements (including the issue expenses) of the Company, the need for infusion of additional funds has been identified.

2nd Paragraph of the explanatory statement of Item No. 02 shall be read as "In this regard the Board of Directors at their meeting held on April 17, 2024, after exploring various option have approved the proposal of raising funds for an amount up to INR. 20,00,00,000/- (Indian Rupees Twenty Crores Only) and approved the preferential allotment of securities of the Company to the proposed subscribers by way of issue of 6,65,000 equity shares and 13,35,000 equity warrants convertible into equivalent number of equity shares of the Company, for cash consideration, at an issue price of INR. 100 (Indian Rupees One Hundred Only) [including a premium of INR. 90 (Indian Rupees Ninety Only)] per share and warrant, aggregating to INR. 20,00,00,000 (Indian Rupees Twenty Crores Only) which is determined in accordance with Chapter V of ICDR Regulations; by way of preferential issue through private placement and on such other terms and conditions as may be determined by the Board in accordance with ICDR Regulations to the following certain identified promoter and non-promoter persons ("the Investors"):

Type of

Number of

Warrants:

3.27.572

6.65.000

Warrants:

13,35,000

Equity

Equity Shares:

| No. | | | Security | Security |
|-----|--|----------------------------------|---------------------------------------|--|
| 1. | Pooja Equiresearch Pvt. Ltd. | Non-Promoter / Body Corporate | Equity Shares | 1,30,000 |
| 2. | Vimla Dangi | Non-Promoter / Individual | Equity Shares | 25,000 |
| 3. | Ayushi Dangi | Non-Promoter / Individual | Equity Shares | 15,000 |
| 4. | Kesar Devi Dangi | Non-Promoter / Individual | Equity Shares | 10,000 |
| 5. | Frigerio Conserva Allana Pvt. Ltd. | Non-Promoter / Body Corporate | Equity Shares | 50,000 |
| 6. | Sumit Rohatgi HUF | Non-Promoter / HUF | Equity Shares | 50,000 |
| 7. | Rajiv Goyal (1st Joint Holder) & Garima Goyal (2nd Joint Holder) | Non-Promoter / Individual | Equity Shares | 50,000 |
| 8. | Saloni Jain | Non-Promoter / Individual | Equity Shares | 25,000 |
| 9. | Prashant Sheth | Non-Promoter / Individual | Equity Shares | 25,000 |
| 10. | Kulbeer Walia | Non-Promoter / Individual | Equity Shares | 20,000 |
| 11. | Pravina Vora | Non-Promoter / Individual | Equity Shares | 20,000 |
| 12. | Parth Gala | Non-Promoter / Individual | Equity Shares | 20,000 |
| 13. | Jigna Vora | Non-Promoter / Individual | Equity Shares | 15,000 |
| 14. | Nikita Vora | Non-Promoter / Individual | Equity Shares | 15,000 |
| 15. | Dhiren Kothari | Non-Promoter / Individual | Equity Shares | 10,000 |
| 16. | Purvi Kariya | Non-Promoter / Individual | Equity Shares | 10,000 |
| 17. | Deena Dedhia | Non-Promoter / Individual | Equity Shares | 10,000 |
| 18. | Navin Nandkumar Korpe | Promoter / Individual | Equity Shares & Equity Warrants | Equity Shares 83,692 & Equity Warrants: 6,77,141 |
| 19. | Akshay Navin Korpe | Promoter / Individual | Equity Shares & Equity Warrants | Equity Shares 40,822 & Equity Warrants: 3,30,287 |
| 20. | Kedar Navin Korpe | Promoter / Individual | Equity Shares & Equity Warrants | Equity Shares 40,486 & Equity |

Considering that the company is on a growth trajectory, the company need funds to meet its working capital requirements. Accordingly, the Issue proceeds will be utilized towards the working capital requirements of the Company and, also towards the

expenses for issue proceeds, in following proportion: Amount (Rs.in Lakh) To meet working capital requirement 1925.00 75.00 Issue Expenses

The utilization of the proceeds raised for the aforementioned purpose will be completed within a period of three months from the date of receipt. Furthermore, until such proceeds have been fully utilized, it will be kept in a separate bank account.

Point No. 25 of the explanatory statement of Item No. 02 shall stand deleted / omitted Shareholders who have cast their votes prior to this corrigendum will have the opportunity to vote again on the resolutions until the final date of the postal ballot remote e-voting namely May 18, 2024, by expressing their assent or dissent via email to the scrutinizer a scrutinisers@mmjc.in.

The said corrigendum will also be available on the website of the Company at www.aniintegratedservices.com, National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com and on the National Stock Exchange of India at www.nseindia.com This Corrigendum shall be read in continuation of and in conjunction with the said postal ballot notice. All other contents of the said notice, save and except as amended / modified by this corrigendum, shall remain unchanged. For ANI Integrated Services Limited

Navin Nandkumar Korpe Managing Director

Date: May 03, 2024

Total

Place: Thane

Sd/- PRINCIPAL

Notice is hereby given that the share certificates for 450 Equity shares of Larsen & Toubro Limited, each valued at Rs. 2/- (Rupees Two Only), with Folio No. 3756815, registered in the name of Prashant Dayaldas Mehta and Jayalaxmi Dayaldas Mehta (Deseased), have been lost. Prashant Davaldas Mehta has applied to the company for duplicate certificates. Any person having a claim in respect of the said shares should write to our Registrar, Kfin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Hyderabad 500032, within one month from the date of this notice. Otherwise, the company will proceed to issue duplicate certificates.

| Number | Number | Number | Shares |
|----------|---------|-------------------------|--------|
| | 10743 | 490744 - 490793 | |
| | 192971 | 140339798 - 140339847 | |
| 3756815 | 321397 | 574404289 - 574404388 | 450 |
| | 425500 | 616961958 - 616962057 | |
| | 1360252 | 1396405905 - 1396406054 | |
| aca: Mun | abai | | 1/ |

NOTICE

Karishma Himatsingka d/o. Rajesh Kumar Himatsingka Age 34 Years, residing at H No.: 89 Himatsingka House, Ramsai hills Kharguli Guwahati Assam have Share certificate of Tata Motors Ltd having Folio: E2V5535341 Certificate no. 54092, Distinctive No.: 38603586 - 38606585 my name is mentioned as " VATSALA HIMATSINGKA (minor), thru N/G Rajesh Kumar Himatsingka, Himatsingka Karishma Himatsingka is one and the only person the same has been affirmed vide Affidavit Number 2800 dated 22.03.2024 before Notary by 13516.

CENTRAL RAILWAY

DESIGN, MANUFACTURE, SUPPLY AND VARIOUS OTHER WORKS

Principal Chief Engineer, Central Railway, G.M. Building, 2nd Floor, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai - 400001, for and on behalf of President of India, invites e-bids at e-Procurement website www.ireps.gov.in Tender No.: CR-HQ0ENGGTEND372023. Date & Time of Closing: 31/05/2024 at 15.00 hrs. Description of Stores : Design Manufacture, Supply, Installation, Testing and Commissioning Maintenance & Monitoring Performance of Sleeper and In-Sleeper Electro-Mechanical Point Machine for Trial Compatible with Indian Railway Standards (IRS). Tender Quantity: 15 Sets. EMD: ₹7,92,500/-The Complete Information of above E-Procurement Tender Notice is available on website https://www.ireps.gov.in Bids other than in the form of E-bids shall not be accepted against above Tender. E-Tender Notice No. 02/2024 Dated 30/04/2024 For e-Procurement

रवतरनाक व विरफोटक सामान के साथ यात्रा करना दंडनीय अपराध है

PUBLIC NOTICE

| Folio Number | Certificate Number | Distinctive Number | No. of Shares | |
|-----------------|-----------------------|-------------------------|------------------|--|
| | 10743 | 490744 - 490793 | | |
| 3756815 | 192971 | 140339798 - 140339847 | | |
| | 321397 | 574404289 - 574404388 | 450 | |
| | 425500 | 616961958 - 616962057 | 0.00000 | |
| | 1360252 | 1396405905 - 1396406054 | | |
| lace: Mun | nhai | Sc | 1/- | |

Dated: 03 May 2024 Prashant Dayaldas Mehta

Regd./Corp. Office: XII/A, 13th Floor, Bakhtawar, 229, Backbay Reclamation Scheme,

West End Housing Finance Limited

Block III, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: +91 22 2280 1550 CIN: U65924MH2015PLC270088 DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the undersigned is the Authorised Officer of West End Housing Finance Limited. (WEHFL) under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise powers conferred under section 13 (12) of the said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said borrower(s) to pay to WEHFL, within 60 days from the publication of the Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s) from the date(s) Mention below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to WEHFL by the said Borrower(s) respectively.

| | No. | Branch Name of the Borrower(s)/ Guarantor(s) | Loan Outstanding Amount (Including Interest) / NPA Date | (Immovable Property) | | | | |
|---|---|---|--|--|--|--|--|--|
| | 1 | LAN-WEHFL/MH/KLY/0021(Kalyan Branch Pramod Sahu (Borrower) Asha Sahu (Co- Borrower) Raghu Sahu (Guarantor) | 23/04/2024 / Rs.7,05,094/- (Seven Lakhs Five Thousand Ninety Four Only) NPA (30/09/2023) | Flat No. 106, 1st Floor C Wing, Aashta CHS Park, Pisavli Village, Nandi Vali Gaon, Kalyan East, Maharashtra-421306. | | | | |
| | 2 | LAN- WEHFL/MH/KLY/0041 (Kalyan Branch) Prahlad Soni (Borrower) Rajani Prahlad Soni (Co- Borrower) Yogesh Soni (Gaurantor) | 23/04/2024 / Rs.14,22,674/- (Fourteen Lakhs Twenty Two Thousand Six Hundred Seventy Four only) NPA (10/02/2023) | Flat No. 307, B wing, Aashta Park, Adavali Dhokali Gaon, Near Kakacha Dhaba, Kalyan East-421306. | | | | |
| l | If the said Borrowers shall fail to make payment to WEHFL as aforesaid, WEHFL shall proceed against the above security assets under section13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of | | | | | | | |

sale, lease or otherwise without the prior written consent of WEHFL. Any person who contravenes or abet contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act. (Authorised Officer) Date: 03.05.2024 **West End Housing Finance Limited** Place: Maharashtra

Jammu and Kashmir Bank Ltd.¦E-AUCTION



Impaired Assets Portfolio Management Department | Zonal Office: Kathua (J&K) NHW 44, Near Forest Protection Force Office, SALE NOTICE Kathua-184102 J&K Tel:- 01922-234663, 238586, E:- amid.zojtwo@jkbmail.com

Registered office: Corporate Headquarters M.A. Road, Srinagar 190001 Kashmir, India T+91 (0)194 2481 930-35 F+91 (0)194 248 1928 CIN: L65110JK1938SGC000048 Email: info@jkbmail.com Website: www.jkbank.net

E-AUCTION SALE NOTICE PUBLIC NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES MORTGAGED TO THE BANK UNDER SECURITISATION AND RECONSTRUCTION

OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002(NO. 54 OF 2002) SARFAESI ACT. Whereas, the borrower/s named hereunder have defaulted to Jammu & Kashmir Bank Ltd and owe the sums as indicated herein below and further interest thereon, Jammu & Kashmir Bank Ltd, through its Authorised Officer, had taken possession of the mortgaged properties under section 13(4) of SARFAESI Act 2002 and the Bank has decided to sell the

properties, described here in below against their names, on "as is where is", "as is what is" "whatever there is" and "without any recourse" basis under rule 8 to 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. M/s Quality Zinc Pvt. Ltd. having its Registered Office at 377-B, 1st Floor, Jaganath Shanker Seth Marg, Chira Bazar, Mumbai (Maharashtra) Name of the Borrower(s)/ Pin- 400002 through its Directors And Also at: Lane No. 7 Phase-1, Industrial Growth Centre (IGC) SIDCO Complex, Samba (J&K) - 184121 Mortgagor(s)/ Guarantor(s)

through its Directors (Borrower Company), 2) Sh. Nikhil Arora S/o Sh. Om Parkash Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001 Punjab. (Director/ Mortgagor/Guarantor) 3) Smt. Shelly Gaba W/o Nikhil Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001, Punjab (Director/ Mortgagor/ Guarantor) 4) Mr. Parul Arora S/o Sh. Om Parkash Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001, Punjab. (Guarantor/ Mortgagor) 5) Sh. Om Parkash Arora S/o Sh.S L Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001, Punjab. (Guarantor). Amount of Demand Notice Rs. 4,48,94,785.11 dated 22.06.2023 Outstanding as on 30.04.2024 Rs. 5.08.59.219.11 Description of the mortgaged/ Mortgage of Leasehold rights of land measuring 5 Kanals along with all the construction raised thereupon situated at Lane No. 7, Phase hypothecated assets Industrial Growth Centre (IGC) SIDCO Complex, Samba (UT of J&K) standing in the name of Quality Zinc Pvt Ltd. Reserve Price (in lacs) Rs. 199.00 Lac (Rupees One Crore Ninety Nine Lac only) Rs. 19,90,000/- (Rupees Nineteen Lac Ninety Thousand only) Description of the mortgaged/ Plant and Machinery hypothecated assets Reserve Price (in lacs) Rs. 19.42 Lac (Rupees Nineteen Lac Forty Two Thousand only) Rs. 1,94,200/- (Rupees One Lac Ninety Four Thousand Two Hundred only) **Bid Increase Amount** Rs. 50000/- (Rupees Fifty Thousand Only) The Jammu and Kashmir Bank Ltd. Branch: I.F. Samba (J&K) email:- ifsmba@ikbmail.com, Name of the Branch Mr. Sunil Bhau (Branch Manager) Ph: 9419169144 Authorized Officer/Designation Mr. Jagdeep Kumar Chief Manager Mobile No. 9596885222 Last Date & Time of submission 04.06.2024 up to 04.00 P.M of EMD and Documents Date and Time of e-Auction 05.06.2024 between 01.00 P.M to 03.00 P.M

encumbrances, title of property/ies put on auction and claims/rights/dues affecting the property, prior to submitting their bid. The Authorized Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. The interested parties may carry out their own comprehensive due diligence in respect of the secured assets including any dues and satisfy themselves regarding encumbrances if any over the above properties. A bidder shall be deemed to have full knowledge of the condition of the assets, relevant documents, information etc, whether the bidder actually inspect or visits or verifies or not. It shall be presumed that the bidder has satisfied himself/herself about the names, description, particulars, quantities, qualities, specifications, measurements boundaries of the assets/properties and that the bidder concurs or otherwise admits the identity of the assets/properties purchased by him /her notwithstanding ant discrepancy or variation by comparison of the description in the particulars of the assets/properties and their condition. (2) It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property/ies put on auction will be permitted to interested bidders on Banks working days. (3) The interested bidders shall submit their offer along with EMD through website https://sarfaesi.auctiontiger.net (the user ID and password can be obtained free of cost by registering name with "https://sarfaesi.auctiontiger.net") through their login ID and Password. The EMD 10% of RESERVE PRICE shall be payable through NEFT/RTGS/Transfer (EMD remittance details given above) on or before 4.00 P.M on 04.06.2024 Please note that Cheques/ Demand Drafts shall not be accepted as EMD amount. (4) After Registration by the bidders in the web-site, the intending purchaser/ bidder is required to get the copies of following documents uploaded in the web-portal before last date of submission of the bid(s) viz. 1. Copy of the NEFT/ RTGS challan. 2. Copy of PAN card, 3. Proof of identification (KYC) viz. copy of Voter ID Card/ Driving License/ Passport etc., 4. Copy of proof of address, 5. Duly Filled up & Signed Copy of Annexure II & III attached to the Tender form, without which the bid is liable to be rejected. (5) The Interested bidders who require assistance in creating login ID and password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may avail online training on E-Auction from M/s e-procurement Technologies Ltd. (Auction Tiger), Ahmadabad: Contact Person; Mr. Ram Sharma, Mobile No. 9978591888/9265562818/9265562821/9374519754, Contact No. 079-68136837/68136880. E-Mail ID: ramprasad@auctiontiger.net , support@auctiontiger.net during office hours on working days. (6) Only buyers holding valid User ID/Password and confirmed payment of EMD through NEFT/RTGS shall be eligible for participating in the online auction process. (7) The interested bidders who have submitted their EMD not below the 10% of reserve price through ONLINE mode before 4.00 P.M. on 04.06.2024 shall be eligible for participating in the e-auction. The e-auction of above properties would be conducted exactly on the scheduled date & time as mentioned above by way of inter-se bidding amongst the bidders. The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column 'Bid Increase Amount' against the Property. In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-auction, the closing time will automatically get extended for 5 minutes (subject to unlimited extensions of 5 minutes each). The bidder who submits the highest bid (not below the reserve price) on closure of online auction shall be declared as successful bidder and a communication to that effect will be issued through electronic mode which shall be subject to approval by the Authorized Officer/Secured Creditor. (8) The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, within 24 hours of the acceptance of bid price by the Authorized Officer and the balance 75% of the sale price on or before 15th day of the sale or within such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the Bidder shall be liable to be forfeited and the property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of property/amount. (9) The prospective qualified bidders may avail online training on e-auction from M/s. e-procurement technologies Ltd. prior to the date of e-auction. Neither the Authorized Officer/Bank nor M/s. e-procurement technologies Ltd. shall be liable for any network problem and the interested bidders to ensure that they are technically well equipped for participating in the e-Auction event. (10) The purchaser shall bear the applicable stamp duties/additional stamp duty/transfer charges, fees etc. and also all the Statutory/ non statutory dues, taxes, rates, assessments, charges, fees, GST etc. owing to anybody. (11) The Authorized Officer is not bound to accept the highest offer and the Authorized Officer has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-auction without assigning any reason thereof. NOC or any requisite document from any concerned authority for registration of Conveyance Deed has to be obtained by the purchaser only. (12) The bidders are advised to go through the detailed terms and conditions of e-auction available on the website of M/s e-procurement Technologies Ltd. https://sarfaesi.auctiontiger.net before submitting their bids and taking part in e-auction. (13) The publication is subject to the force majeure clause. (14) The sale certificate shall be issued after receipt of entire sale consideration and confirmation of sale by secured creditor. The sale certificate shall be issued in the name of the successful bidder. No request for change of name in the sale certificate other than the person who submitted the bid / participated in the e-Auction will be entertained. (15) The bid once submitted by the bidder, can not be cancelled/ withdrawn and the bidder shall be bound to buy the property at the final bid price. The failure on the part of bidder to comply with any of the terms and conditions of e-Auction, mentioned therein will result in forfeiture of the amount paid by the defaulting bidder. (16) Decision of the Authorised Officer regarding declaration of successful bidder shall be final and binding on all the bidders. The Authorised Officer shall be at liberty to cancel the e-Auction process / tender at any time, before declaring the successful bidder, without assigning any reason. The conditional bids may be treated as invalid. Please note that after submission of the bid/s, no correspondence regarding any change in the bid shall be entertained. The payment of all statutory / non-statutory dues, taxes, rates, assessments, charges, fees, GST etc., owing to anybody shall be the sole responsibility of successful bidder only. In case of any dispute arises as to the validity of the bid (s), amount of bid. EMD once to the eligibility of the bidder, authority of the person representing the bidder, interpretation and the decision of the Authorised Officer shall be final in such an eventuality, the Bank shall in its sole discretion be entitled to call off the sale and put the property to sale once again on any date and at such time as may be decided by the Bank. For any kind of dispute, bidders are required to contact the concerned authorised officer of the concerned bank branch only. (17) Special Instructions, Bidding in the last moment should be avoided in the bidders own interest are neither Jammu & Kashmir Ltd. nor Service provider will be responsible for any lapse/failure (Internet failure/power failure etc.). in order to ward-off such contingent situations bidders are requested to make all necessary arrangements / alternatives such as power supply back-up etc, so that they are able to circumvent such situation & are able to participate in the auction successfully. (18) In the event if combined bid for land & building & Plant & Machinery is not received the Bank will have sole discretion to first accept the bid for sale of Plant & machinery and bid for sale of land & building will be accepted only after successful auction of Plant & Machinery. (19) Land & building shall not be sold exclusively without the sale of Plant & Machinery. (For detailed term & conditions please refer to website https://sarfaesi.auctiontiger.net of M/s E-procurement Technologies Ltd.) Date: 02.05.2024 Place: Kathua **Authorised Officer**

SKF INDIA LIMITED Registrar Office: Chinchwad, Pune, Maharashtra, 411033 NOTICE is hereby given that the Certificate(s) No. 15594, Folio No. KFK0065031 for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/ applicant(s) has / have applied to the Company to

issue duplicate certificate (s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its, Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. Name(s) of Holder (s) Kind of No. of Distinctive

(and Jt. Holder (s), Securities and Number (s) [if any]) Face Value 11988761-11988810 Khurshed Minoo Behramkamdin Equity Share Tehmi Minoo Behramkamdin Rs. 10/-11988931-11988980 25442195-25442254 Name of the holder(s) & joint holder if any

1st Hoder - Khurshed Minoo Behramkamdin 2nd Holder - Tehmi Minoo Behramkamdin

PUBLIC NOTICE

This is to inform the General Public that following share certificate of Sumitomo Chemical India Limited having its Registered Office at Building No. 1, Shant Manor Co-Op Housing Society Limited, Ground Floor, Chakravarti Ashok X Road, Kandivli (East), Mumbai, Maharashtra, 400101 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them

Name of the Certificate Distinctive No. of Face Shareholder No. No. Shares Value Asgerali Hasanali Ujjairwala A0002790 208617 - 208886 270 Zehrabai A Ujjainwala

This Public are hereby cautioned purchasing or dealing in any way with the above referred share certificates

Any person who has claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Pvt. Ltd, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli

(West), Mumbai, Maharashtra - 400083 Tel: 022 - 49186270 within 15

days of publication of this notice after which no claim will be entertained

Date: 1" May 2024 ZEHRA ASGERBHAI

and the company shall proceed to issue Duplicate Share Certificate. Place: Mumbai

Place: Mumbai

Account No. 0587072000000001 EMD REMITTANCE DETAILS BY

RTGS TO ACCOUNT NUMBER Account Name: RTGS INTERBANK RECIEPTS IFSC CODE: JAKA0IFSMBA TERMS & CONDITIONS:- (1) The E-Auction is being held on "as is where is", "as is what is" "whatever there is" and "without any recourse" basis. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there are no encumbrances on the property/ies. However, the intending bidders should make their own independent enquiries regarding the

Point No. 1 of the explanatory statement of item No. 02 shall be read as:

"Object of the preferential issue:"

2000.00

Point No. 17 of the explanatory statement of Item No. 02 shall stand deleted / omitted

DIN: 02200928

मुंबई लक्षदीप 🕓

पुणे, दि.२ : महायुतीत श्रीरंग बारणे आणि महाविकास वरूण सरदेसाई , सुषमा

शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे

मावळ लोकसभेची जागा ही

आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार असल्याचे

यूनियन बैंक 🕼 Union Bank

युनियन बँक ऑफ इंडिया, कांदिवली पुर्व शाखा मुंबई, पटेल अपार्टमेंट, सी.पी. रोड, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१.

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

संदर्भः केईः एनपीए:२०२४–२५:०१ दिनांक: 0२.0५.२0२) ठिकाण: कांदिवली पर्व

कर्जदार - श्री. राजेंद्र कंवरलाल बोहरा कुमारी सीमा राजेंद्र बोहरा

. लॉट क्र.४०१, साई लिंक कोहौसोलि., गौतम बुद्ध मार्ग, ऑर्लेम चर्च समोर, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

महोदय/महोदया, विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना. तुम्ही क्र.१ व २ यांनी उपरोक्त आमच्या **कांदिवली पुर्व शाखे**मधुन पुढील कर्ज सुविधा घेतली आहे . आणि तुम्ही उत्पन्न मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गेदर्शनानुसार तुम्ही तुमचे देयके/ हफ्ते/व्याज भरणा केले नाही आणि त्यामुळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखाँ नियमानुसार तुमचे खाते २८.०२.२०२४ रोजी **एनपीए** खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक ३०.०४.२०२४ रोजी देय रक्कम रु.१०,०३,९२२.६२ (रुपये दहा लाख तीन हजार नऊशे बावीर **आणि पैसे बासष्ट फक्त)** अशी थकबाकी आहे.

न्हीं के १ व २ उपरोक्त नमट खातेबाबत बँकेकड़े देय रकमेचे तपशील खाली

| G-61 Nr. 7 4 | पुन्हा क्र. १ व १ उनरात गनुद जाराबाबर बंबायाड देव रकमच रानशाल जालालक्रमाण. | | | | | | | | | | |
|----------------------|--|---------------------|-----------|------------|-----------------|--|--|--|--|--|--|
| सुविधेचा | एनपीए तारीख | 09.99.73 | दंड व्याज | बँकेला | एकूण देय | | | | | | |
| प्रकार २९.०२.२४ रोजी | | ते ३०.०४.२४ (साधारण | | आलेला | रक्कम | | | | | | |
| | थकबाकी रक्कम | पर्यंत व्याज | | खर्च/शुल्क | | | | | | | |
| कर्ज खाते क्र. | ₹. | ₹. | ₹. | - | ₹. | | | | | | |
| ५६१९०६६ | ९,४७,२३७.६२ | ५६,१०३.०० | 4८२.00 | | १०,०३,९२२.६२ | | | | | | |
| ୯୦୦୦୦୦୬ | | | | | | | | | | | |
| | | | | एकूण देय | रु.१०,०३,९२२.६२ | | | | | | |

बँकेला देय रक्कम प्रतिभुतीकरिता श्री. राजेंद्र कंवरलाल बोहरा व कुमारी सीमा राजेंद्र बोहरा यांनी खालील तक्त्यात नमद स्थावर मालमत्तेच्या तारणामार्फत प्रतिभती हित आणि दिनांक ०९.०५.२०१३ रोजीचे दस्तावेज निष्पादित केले आहेत

खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमनेचे तारण फ्लॅट क्र.४०१, साई लिंक कोहौसोलि., गौतम बुद्ध मार्ग, ऑर्लेम चर्च समोर, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), क्षेत्रफळ ११४२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.२१६(भाग), सर्व्हे क्र.३८,

हिस्सा क्र.१(भाग), गाव वलनाई, तालुका बोरिवली, मुंबई जिल्हा, मुंबई-४०००६४. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रु.१०,०३,९२२.६२ (रुपये दहा लाख तीन हजार नऊशे बावीस आणि पैसे बासष्ट फक्त) तसेच दिनांक ०१.०५.२०२४ पासून पुढील लागू व्याज तसेच उर्वरित मासिकासह तुमच्याद्वारे निष्पादित कर्ज दस्तावेजातील अटी व नियमानुसार करारनामानुसार शुल्क जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालयात तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू

तुम्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवाय वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायर्स , हायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतूद आहे.

टीप: दिनांक २९.०२.२०२४ रोजी तुम्हाला वितरीत मागणी सूचना पुढे रद्द करण्यात आली आहे. आपले विश्वास युनियन बँक ऑफ इंडियाकरित

B

र-पष्ट झाले आहे. महायुती आणि आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पुढच्या आठवड्यात मावळात केंद्र आणि राज्यातील नेते, मंत्र्यांच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या

नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची ८ मे रोजी सांगवी येथे सभा होणार आहे. यावेळी शरद पवार, नाना पटोले हेही उपस्थित राहणार आहेत. युवासेनेचे सचिव

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सेरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत ५ वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१९०१४. **शाखा कार्यालय:** सी/४ भूखंड क्र.१२, कोहिनूर इस्टेट हौ.सो., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डन जवळ, वाकडेवाडी, पुणे - ४११००३, १ला मजला भाईश्री व्हेंचर्स, प्लॉट क्र.२९, ४५, कामगार चौक, प्रबोधनकार ठाकरे नगर, एन २, सिडको, औरगाबाद, महाराष्ट्र ४११००७ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

| in the state of the contract of the state of | | | | | | |
|--|---|---|--|--|--|--|
| मे.बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे अधिकृत अधिकारी म्हणून अधं म्हणजे मुहलाची परतफेड करण्यात तसेच तेथे जमा झालेले त्याज आरि दिली आहेत आणि परिणामी कर्जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये एनफोर्सिंग्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कला १३ (२) | क्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना ोप्ताक्षरी केलेले, बाद्वारे कर्डवर/सह-कर्डवराया पुढील सूचना देते वे त्यांचे दायित्व पूर्ण वे गृं इतर गुल्क भरण्यास असमर्थं उरले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यां वर्गीकृत करण्यात आली आहे. त्यातुसार, त्यांना सिक्युरिटायड्रेशन और रिकन्ट्रकुशन और अन्वये सूचना पाठविण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यांवर त्यावाब क्रवंदा/सह-कर्जदारांना या प्रकाशन सूचनेद्वारे सूचित केले जाते/सूचिवले जाते की त्यांनी वे | ना गृहकर्ज/मालमत्तेवरील कर्जे ह फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड तचे नियम जारी करण्यात आले | | | | |
| कर्ज खाते क्र./ कर्जदार / सह-कर्जदार / जामिनदाराचे नाव व पत्ता | प्रतिभृत / तारण स्थावर मालमत्ता/ लागू मालमत्तेचा पत्ता | मागणी सूचना दिनांक आणि रक्कम | | | | |
| शाखा: औरंगाबाद (कर्ज खाते क्र. एच४१७एचएतडी १००३७६४ आणिएच४१७एचएतटी१ ०७८१५९) १. मोनिक्दीन मॉडल (कर्जदार) २. सावधूना खातून् (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता-प्लॅट क्र.१० वायके हाईट्स, सावित्री हॉस्पिटल जवळ, चेलीपुरा, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००१ | बिगर शेत मालमतेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्र. १०, तिसरा मजला, वाय के हाईट्स, क्लेक्टर ऑफिस रोड, सन्हें क्रमांक ७५३७, मोहला - चेलीपुरा, औरंगाबाद, महाराष्ट्र -४३१००१, पूर्व-फ्लॅट क्रमांक १०, पश्चिम-विल्डिंग मार्जिन, उत्तर-विल्डिंग मार्जिन, दक्षिण-पायन्या | २३ एप्रिल, २०२४ रु.३०,४७,७५७/- (रुपये तीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे सत्तावन्न फक्त) | | | | |
| शाखा: पुणे (कर्ज खाते क्र.एच४०२एचएलपी०२७९६९६) १. पवन एस खंडेलवाल (कर्जवार) २. ममता पवन खंडेलवाल (सह-कर्जवार) दोघांचा पत्ता- बंगलो क्र.१३१ बी, खंडेलवाल हाऊस गणराज लॉजजवळ, सोमवार पेठ, पुणे, महाराष्ट्र-४११०११. | बिगर शेत मालमतेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: कार्यालय क्र.एफ- १४५, पहिला मजला, अशोका मॉल परिसर, को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एस. क्र.४९ए आणि ४७१ए, सीटीएस क्र.२१/२, एफ, प्लॉट क्र.१३४ ते २७०, घोरपडी, पुणे, महाराष्ट्र-४१९००१, पूर्व: - मोकळ्या जागा, पश्चिम: - भिंती, उत्तर: - मालकाचे दुकान आणि युनिट क्र.१४४, दक्षिण: - लिफ्ट आणि ओपन डक्टह्रारे | २३ एप्रिल, २०२४ रु.४८,३२,६७८/- (रुपये अड्डेचाळीस लाख बत्तीस हजार सहाशे अड्डयाहत्तर फक्त) | | | | |
| शाखा : पुणे (कर्ज खाते क्र.एच४०२एचएचएल०६९७२१२ आणि एच४०२एचएलटी०७४४६७९) १. प्राक्ता गणेश पचार (कर्जदार) २. गणेश शिवाजी पचार (सह-कर्जदार) रोशांचा पत्ता-पत्तट क्र.१, रला मजला कामठे इमारत, सर्वे क्र.८५/१/ ४, आरके इंजिनियर्स वर्क शिवणे जवळ, पुणे, महाराष्ट्र-४१,०२३. | बिगर शेत मालमतेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्र.०४,१ ला मजला, अथर्व वास्तु, अ.क्र. ३/७५/३, कॉडवा गेट जवळ, एनडीए रोड, कॉडवे धावडे, तहसील हवेली, -४११०२३, पूर्व: असवंत सिंग यांची मालमता, पश्चिम: फ्लॅट क्रमांक ३, उत्तर: साठे यांची मालमता, दक्षिण: रस्ता | २३ एप्रिल, २०२४ इ.२९,३८,८९०/- (रुपये एकोणतीस लाख अडतीस हजार आठशे नव्वद फक्त) | | | | |
| शाखा: पुणे (कर्ज खाते क्र.एच४०२एचएचएत०९८९०१८) १. श्याम दुळशीदास हिंदोचा (कर्जदार) राहणार-फर्टट क्र.२०३ मार्वल पियाझा विमान नगर विमानतळ रोड, रोहन मिथिला अप्पर पारिजात पुणे शहर, पुणे, महाराष्ट्र-४९१०१४. | बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅटक ९०६, ९वा मजला, सुगारे ८३.४७ चौ. मीटर क्षेत्रफळ, विंग क्र. ई, झेन इस्टेट, सब्हें क्र.१८/ १+२+३+९९/१+२, प्लॉट क्र. ५, मु., खराडी, तालुका हवेली, जि. पुणे महाराष्ट्र- ४१९०१४, पूर्व:- फ्लॅट क्रमांक ९०५, पश्चिम :- जिना, उत्तर:- खुली जागा, दक्षिण :- पसेज/लिफ्ट. | २३ एप्रिल, २०२४ इ.९६,४४,६७३/- (रुपये शहाण्णव लाख चव्वेचाळीस हजार सहाशे ज्याहत्तर फक्त) | | | | |

१६४७/१६४८, पाटील नगर, चिकली, पुणे, महाराष्ट्र-४११०६२. सूचनेच्या बदली सेवेकरिता हे पाऊल उचलले जात आहे. वरील कर्जदारांना आणि/किंवा सह-कर्जदार, जामीनदारांना ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आ भविष्यातील व्याजासह थकबाकीची देयके द्यावीत असा सह्या देण्यात आला आहे (बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेडकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही योग्य उपायाचा पूर्वग्रा न ठेवता) प्रतिभूत मालमत्ता/तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याकरिता पुढील पावले सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑण् सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) च्या तरतुर्दीनुसार सुरू केली जातील.

१६४८ चा उरलेला भाग

बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅटक्र.२०२

२ रा मजला, जी-विंग, केसर व्हॅली, गट क्रमांक १६४६,१६४७,१६४८, पाटील नगर

चिखली मोशी, पुणे, महाराष्ट्र-४१२११४, पूर्व : गट क्रमांक १६४७ चा उर्वरित भाग

पश्चिम : १२ मीटर रस्ता, उत्तर : गट क्रमांक १६४८ चा उर्वरित भाग, दक्षिण : गट क्रमां

उपरोक्त नाव असलेल्या पक्षांना देखील उपरोक्त मालमत्तेमध्ये दुराबू नका, तृतीय पक्षाचे हित निर्माण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यावर बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच

दिनांक : ०३.०५.२०२४ ठिकाण: महाराष्ट्र

शाखा : पुणे (कर्ज खाते क्र.एच४०२एचएचएल ०४०७७४४ आणि

हिणार-केसर वहँली फ्लॅट क जी-२०२ २ग प्रजला गट के १६४६/

एच४०२एचएलटी०४६९५९८) १. विजय दिलीप गायकवाड (कर्जदार) २. तोलाबाई दिलीप गायकवाड (सह-कर्जदार)

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

GSTIN: 33AABCM5994M1ZY

२३ एप्रिल, २०२४

रु.२८,८५,१७१/-

पंच्याऐंशी हजार एकशे

एकाहत्तर फक्त)



अंधारे, ठाकरे गटातील नेते

नितीन बानगुडे-पाटील यांच्या

सभेचे आयोजन केले आहे.

शशिकांत शिंदे, चंद्रकांत हंडोरे

PUBLIC NOTIC

Notice is hereby given to the public pehalf of my clients 1) Mrs. Sany Puneet Khanna and 2) Miss. Riya Pun Khanna of A-1903 Interface Heights, ink Road, Malad (West), Mumth (20064 that 4) Mrs. Septite Pur

400064 that 1) Mrs. Sangita Pun Khanna and 2) Miss. Riya Puneet Khar

nas agreed to purchase Unit Number 4 4th Floor, IJIMIMA Imitation Jewel

Market Co-op. Society Limited. 1 Road, Malad (West), Mumbai - 4000 naving share certificate number 03

Members Unit number 419, having

shares of Rs. 50 each, bearing distinct serial numbers from 1966 to 1970

serial numbers from 1960 to 1970 a having society registration No. MUM. P/GNLO/1926/09-10 dated 27-05-20 from sellers (1) Mrs. Amita Jago Madhani (deceased) and (2) Mr. Jago Kantilal Madhani, Further, (1) Mr. Aksl

Jagdish Madhani (herein after refer

to as Releasor) of Unit Number 419, Floor, IJIMIMA Imitation Jewellery Ma

Co-op. Society Limited, Link Road, Ma West), Mumbai-400064 has released ights in favour of Mr. Jagdish Kan

Madhani (herein referred to **'Releasee")** vide registered Deed Release dated 06-03-2024 un

egistration number BRL 8-3825-2024 Any person(s) or party having any clair objection, rights, title, lien, dispu demand, objection whatsoever y

espect to the said premises as descri

n the Schedule hereunder by the wa

sale, exchange, mortgage, lease, pled gift, tenancy, leave and license, tri inheritance, bequest, hypothecati easement, lien charge, occupation, p

mption, possession or otherwise

equired to make the same know

riting to the undersigned within a pe

of 15 days from the date of Publicat hereof, with notarized documentary previdence thereof, or otherwise any si

ourported claim/ objection, interest demand shall be unacceptab

nadmissible and deemed to be wait

bandoned, given up or surrender

Schedule Of The Property

All that with 5 fully paid up shares of

50/- each bearing distinctive se numbers from 1966 to 1970, under sh

numbers from 1966 to 1970, under sn. certificate 0394, Members Unit num 419 and having society registration I MUMW-P/GNLO/1926/09-10 dated 05-2009 of UNIT NUMBER 419, 4th Flc IJIMIMA Imitation Jewellery Market (op. Society Limited, Link Road, Ma (West), Mumbai-400064.

dvocate (High Court) & Notary Public

1201, Nilanjana, Marve Road, Ma (West), Mumbai - 400064.

यांच्याही सभा होणार आहेत.

₩ KMEW

नॉलेज मरीन ॲन्ड इंजिनीयरिंग वर्क्स लिमिटेड सीआयएन : ङ७४१२०चक्२०१५झङउ२६९५९६

कार्यालय क्र. ४०२, साई समर्थ बिझनेस पार्क, देवनार गाव मार्ग, गोवंडी (पूर्व), मुंबई - ४०० ०८८, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी : ०२२ - ३५५३०९८८ ई-मेल : <u>info@kmew.in</u> वेबसाइट : <u>www.kmew.in</u>

याद्वारे **सचना** देण्यात येत आहे की. कंपनी कायदा **(''कायदा'')** २०१३ चे अनच्छेद ११० सहवाचन अनुच्छेद १०८ व अन्य लागु तरतुदी, काही असल्यास त्यांनुसार सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ("नियम") चे नियम २० व २२, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यत व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ **(''सूची विनियमन'')** चे विनियमन ४४ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२० १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२० सहवाचन परिपत्रक के ११/२०२२ दिनांकित ०८ डिसेंबर २०२२ व त्यापढील विविध परिपत्रके सहवाचन परिपत्रक क्र. ०९/२०२३, दि. २५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रके) तसेच कायद्याच्या अन्य लागू तरतुदी, नियम, विनियमन, परिपत्रके व अधिसूचना (वेळोवेळी लागू कोणत्याही वैधानिक सुधारणा वा बदल वा पुनराधिनियम यांसमवेत) यांच्या अंतर्गत ई-मतदानाच्या माध्यमातून टपाली मतदानाद्वारे विशेष ठरावांवर नॉलेज मरीन ॲन्ड इंजिनीवरिंग वर्क्स लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची मंजुरी प्राप्त करावयाची आहे. नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (''**एनएसडीएल'')** व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड **(''सीडीएसएल'')** यांच्याकडून प्राप्त भासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांची सूचीमध्ये नाव नोंद असलेल्या तसेच शुक्रवार, दि. २६.०४.२०२४ (निर्धारित अंतिम तारीख) नुसार व ज्यांनी आपले ईमेल पत्ते डिपॉझिटरीजकडे इलेक्ट्रॉनिक धारणासंदर्भात संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड ("आस्टीए") यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सर्व सभासदांना दरस्थ ई-मतदानाच्या निर्देशांसमवेत टपाली मतदानाची सूचना ई-मेलद्वारे पाठवण्यात येत आहे. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर टपाली मतदान सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

सदर टपाली मतदानाची प्रत कंपनीची वेबसाइट <u>www.kmew.in,</u> स्टॉक एक्सचेंज नाव बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर तसेच एनएसडीएलची वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.</u> com वरही उपलब्ध आहे. ज्या सभासदांना टपाली मतदान सूचना प्राप्त झालेली नसेल त्यांनी वरील . वेबसाइटसवरून ती डाऊनलोड करावी.

ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून टपाली मतदान नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या मंगळवार, दि. १६.०४.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये पी सिंघानिया ॲन्ड असोसिएटसच्या श्रीमती प्रीती सिंघानिया, सनदी लेखापाल (सभासदत्व क १५९२४९), मुंबई यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. सभासदांनी कृपया केवळ ई-म तदानाद्वारे त्यांची संमती वा विरोध कळवावा. भागधारकांना आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देता येण्यासाठी ई-मतदान सुविधेकरिता कंपनीने एनएसडीएलची सेवा नेमली आहे. ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया टपाली मतदान सूचनेच्या टीपांमध्ये दिलेली आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, ई-म तदानाचा कालावधी खालीलप्रमाणे आहे :

| ई-मतदान प्रारंभ | मंगळवार, दि. ०७.०५.२०२४ |
|-----------------|-------------------------|
| ई-मतदान समाप्ती | बुधवार, दि. ०५.०६.२०२४ |

वरील निर्देशित तारीख व वेळेपश्चात त्वरित एनएसडीएलद्वारे दूरस्थ ई–मतदान सुविधा अकार्यरत करण्यात येईल व त्यानंतर मतदान करण्यास परवानगी नसेल, सभासदाचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारखेनसार कंपनीच्या प्रदानित भाग भांडवलातील त्यांच्या मतदान हक्काच्या प्रमाणात असेल.

ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी कृपया १६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी वा १६ अंकी लाभार्थी आयडी, नाव क्लायन्ट मास्टर वा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, स्व-साक्षांकित स्थायी खातेक्रमांक (''पॅन'') प्रत व आधार यांची प्रत कंपनीकडे compliance@kmew.in येथे पाठवून ते नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावेत. ई-मेल पत्त्याच्या म्थायी नोंटणीकरण/अदायावत करण्यामाठी मभामटांनी मंबंधित दिपॉबिटरी पार्टिमिपंटमकडे टे नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावेत. ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीकरणासंदर्भातील कोणत्याही चौकशी, अडचणीसंदर्भात सभासदांनी **बुधवार, दि. ०५.०६.२०२४** रोजी वा तत्पूर्वीपर्यंत compliance@ kmew.in येथे लिहावे.

टपाली मतदानाच्या माध्यमातून आवश्यक मताधिक्याने ठराव मंजूर झाल्यास, तो **बुधवार, दि**. ०५.०६.२०२४ रोजी अर्थात कंपनीद्वारे दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मते प्राप्त करण्यासाठीच्या विहित अंतिम तारखेस मंजूर झाला असे समजण्यात येईल.

एनएसडीएलकडून ई-मतदानासंदर्भात कोणत्याही शंका वा प्रश्न असल्यास तुम्ही <u>evoting@nsdl.com</u> येथे लिहू शकता किंवा ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी या श्री. संजीव यादव, व्यवस्थापक, एनएसडीएल यांना लिहू शकता किंवा evoting@nsdl.com येथे ई-मेलद्भरे पाठवू शकता किंवा ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९७००० वर संपर्क साधू शकता.

Quarter Quarter Quarter

नॉलेज मरीन ॲन्ड इंजिनीयरिंग वर्क्स लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक: ०२.०५.२०२४

सही/-श्री. अवधृत कोतवात कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

Oxford Industries Limited

CIN - L17112MH1980PLC023572

Regd. Office: G. No. 4, Roxana Building, Ground Floor, M. Karve Road, Mumbai-400020 **E-mail**: oxford_industries@yahoo.in

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(Rs.in lacs)

Year Year

'दै. मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client are intending to sell in the property bearing C. S. 1064 Girgaon Division admeasuring 117.89 Sq meter (as per property card), all that piece and parcel of Land or Quit and Ground having Ground plus 2 upper floor Building structure known as Building known as 10-Shiv Kutir thereon presently in the use and occupation of various tenants/occupants situated at 8th Khetwadi Lane, Mumbai 400004 more over described in the Schedule hereto below free from all encumbrances. Ill encumbrances.

all encumbrances.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the said Property will be transfer without reference with further completion of documentation and to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our client.

THE SCHEDILLE ABOVE PEEFERED TO:

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that piece & parcel land with structure 117.85 meter (as per property card) Girgaon Division bearing C. S. No. 1064, Land with building structure known as 10. Shiv Kutir situated at 8" Khetwad Lane, Mumbai 400004 registered in the Book or Collector of land Revenue and Lautehon Survey. llector of Land Revenue and Laughton Surve by the Assessor of Municipal Rates and Taxes under D Ward No. 1994 in Mumbai District. Dated this 03RD May 2024

Advocates for the Purch Asadali Mazgaonwala, **M/s. Makker & Co**Shop No. 7B, Shamji Morarji Bldg,
Champshi Bhimji Road, Opp Mazgaon Tower,
Mazgaon, Mumbai - 400 010.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that original

agreement date 10/08/1996, entered into netween M/S. SUNDER CORPORATION (Seller) and MRS. SANGEETA JAIN (Purchaser) in respect of a residential flat premises being Flat No. G-724 Sunderdham CHS Ltd -2 Off S V Road Rambaug Lane, Borivali (West), Mumbai 400 092, was in the possession of my clien MRS. DAMYANTI TRAMBKLAL DEVMURARI, the aforesaid original agreement forming chain of title of the said flat is lost by her/his and the incident of lost of said original agreement is reported by my client to Borivali (west), Police Sation and the same is ecorded by the concerned police station under sr. No. 444/2024 dated 16/02/2024.

If anyone finds the aforesaid original agreement or having any claim thereon should contact the undersigned within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed by my client that there is no claim of any one i respect thereof and whatever claim if an shall be deemed to be waived

Place: Mumbai (Adv. Mr. Mahesh Joshi) Date: 03/05/2024

PUBLIC NOTICE Notice is hereby given that to all Public in general that, my clients Mr.Noormohomed Ismail Selot and Mr. Faroog Ismail Selot are the lawful owners with respect to Flat No.601, Prakash CHSL Plo Goregaon (West) Mumbai - 400104 bearing CTS No.195 , Village - Pahadi Goregaon (West) , Taluka-Borivali situated in the registration district of Mumbai Suburban holding all the title documents in their names from the name of their Father Mr.Ismail Gafur Selot the Society I.e Prakash C.H.S.L have already transferred the Share Certificate in the name of my clients after my client's sisters Mrs.Roshanben Ikabalbha Meter, Mrs. Yasminben Harun Parmar , Mrs Raziya Avesh Dayatar, Mrs. Fatmaber Jamalbhai Saravaiya and Mrs.Mumtaz Yusu Chauhan have already relinguished their rights shares, title and interest in the said Flat forey All public in general is hereby informed that any person/persons have any kind of claim interest of whatsoever nature by way of lega heirs, attachment, lien, claim, lispendenc Sale, Mortgage, Lease, demands of whatsoev nature in respect of the above said Flat shal lodge their claims and objections within 14 days from the date of publication of this notice at the office address of the undersigned. If no claim received within stipulated time limit, it will be deemed that the above mentioned Flat is free from all encumbrances. No claim will be entertained on the expiry of 14 days period. The above Public Notice is given to invite the claims stating therein that the Flat is free from all

Advocate High Court Off:-373/2988, Motilal Nagar No.2, Bazme Etemad Road, Goregaon (West

राजेंद्र बबन पिसाळ

आत्माराम भगवान कोंढाळकर

५२ सिनिता राजेंद्र पिसाळ



Registered Office: 65/623-K, Muthoottu Royal Towers, Kaloor,

Kochi, Kerala - 682017 CIN: U65910KL1998PLC012154

GOLD AUCTION NOTICE

जाब देणाऱ्याचे नाट

५४ ऋषितल्य शिक्षण प्रसारक मंडळ

५५ मनिषा आन्ना पाटील

५७ मनिषा आन्ना पाटील

५६ रणजित सावळा पाटील

खाली दिलेल्या शाखांमध्ये सोने कर्ज क्रमांकांद्वारे सर्व संबंधित, विशिष्ट कर्जदार, ज्यांनी आपले दागिने तारण ठेवले होते, त्यांच्या माहितीसाठी येथे सूचना देण्यात येत आहे. हा लिलाव कसुरदार अशिलांच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी आहे ज्यांना वारवार स्मरणपत्रे देऊन आणि नोंदणीकृत पत्रांद्वारे सुचित केल्यानंतर त्यांची थकीत खाती परत मिळवण्यात अयशस्वी झाले. दि. २१.०५.२०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून संबंधित शाखांमध्ये लिलाव केले जातील. अधिसूचित तारखेला शाखा लिलाव अयशस्वी झाल्यास, थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी पढील तारखांना संबंधित जिल्हा लिलाव केंद्रांवर जाहिर लिलाव/ई-लिलावाद्वारे बोर्ड मान्यताप्राप्त लिलावकर्त्यांच्या उपस्थितीत तो आयोजित केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत या अनुसूचीनुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर पुढील तारखाना पुढील कोणत्याही सूचना न देता त्याच अटी व शर्तींवर ती सुरू ठेवली जाईल. लिलावाच्या तारखेतील कोणताही बदल संबंधित शाखा/लिलाव केंद्रांवर प्रदर्शित केला जाईल.

MUTHOOTTU MINI FINANCIERS LTD SHOP NO: 19, ROCK ENCLAVE CHS LRD, NEXT TO YES BANK, SAHYADRI NAGAR, CHARKOP KANDIVALIWEST, MUMBAI 400067 MHR-CHARKOP: 515607833, 515607863, 515607864, 515607886, 515607890, 515607890, 515607991, 515607992, 515607990, 515607991, 515607991, 51507927, 51507992, 51507992, 51507991, 517088191, 517088191, 517088191, 517088212, 517088298, 517088298, 517088493, 517088491, 517088492, 517088298, 517088298, 517088493, 517088491, 517088495, 517088525, 517088615. MHR-GOREGAON: 9820, 9826, 9847, 9853, 9871, 9873, 9891, 9901, 9908, 9916, 9917, 9924, 9942, 9965, 9975, 9988, 9993, 10007, 10021, 10033, 10034, 10050, 10063, 10067, 10171, 10339.

अधिक माहितीसाठी, अटी आणि शर्तींसाठी आणि लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी, इच्छुक खरेदीदार थेट मुथूडू मिनी फायनान्सियर्स लिमिटेडच्या लिलाव विभागाशी id.auction@muthoottumini.com या मेलवर संपर्क साध शकतात. टीप:- १. बोलीदारांना ओळखपत्र /अधिकतता /पॅन कार्डक, सहभागासाठी कंपनीच्या खात्यात रू. २००००/ - च्या इरठे सह जीएसटी प्रमाणपत्र, २. यशस्वी बोलीदारांनी आरटीजीएसद्वारे संपूर्ण रक्कम हस्तांतरित करावी.

Place: Kaloor Authorised Officer, Date: 03/05/2024 Muthoottu Mini Financiers Ltd

जाहिर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१

न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई.

सही/

प्राधिकृत अधिकारी

| त्ता | : ब/ १, प्रोग्रेसिव्ह बिल्डींग, डॉ. कंपा | ऊंड, | | | | ६० | रणजित सावळा पाटील | २१/०२/२४ | १४२८ |
|----------|--|-------------|---------|------------|----------|-----|------------------------------|----------|-------|
| त्तारा | म लाड मार्ग, चिंचपोकळी (पु), मुंब | ई - ४०० ०१२ | | | .अर्जदार | ६१ | रणजित सावळा पाटील | २१/०२/२४ | १४२९ |
| मनुक्र | मांक १ ते १०५ | | | | | € 2 | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४२९ |
| <u> </u> | जाब देणाऱ्याचे नाव | अर्ज दाखल | दावा | दावा रक्कम | जाब | ६ ३ | आन्ना गोरख पाटील | २१/०२/२४ | १४२९ |
| क्र. | | दिनांक | क्रमांक | रुपये | देणार | ६४ | मनिषा आन्ना पाटील | २१/०२/२४ | १४२९ |
| | | | | | क्र. | ६५ | सचिन भजनदास कसबे | २१/०२/२४ | १४३० |
| १ | श्री. मीनु श्रीकृष्ण टांक | २१/०२/२४ | १३९८ | १०११६४ | 8 | ६६ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३० |
| २ | श्री. मनोज रामचंद्र मरोठीया | २१/०२/२४ | १३९८ | १०११६४ | २ | ६७ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३१ |
| ş | श्री. संतोष सरदारीलाल वाल्मीकी | २१/०२/२४ | १३९८ | १०११६४ | 3 | ६८ | सचिन भजनदास कसबे | २१/०२/२४ | १४३१ |
| 8 | श्री. सतीश रवीकिरण तोमर | २१/०२/२४ | १३९८ | १०११६४ | ४ | ६९ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३२ |
| ५ | श्री. गोपीनाथ सुधाकर भालेराव | २१/०२/२४ | १३९९ | ७२९६५ | 8 | 90 | सचिन भजनदास कसबे | २१/०२/२४ | १४३२ |
| ξ | रवि श्रीकृष्ण टांक | २१/०२/२४ | १४०० | १०६२९० | 8 | ७१ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३३ |
| 9 | मालती रवि टांक | २१/०२/२४ | १४०० | १०६२९० | २ | ७२ | वैभव देवगण भजनावळे | २१/०२/२४ | १४३३ |
| L | मीनू श्रीकृष्ण टांक | २१/०२/२४ | १४०० | १०६२९० | ४ | ७३ | वैभव देवगण भजनावळे | २१/०२/२४ | १४३४ |
| 9 | दुर्गेश राजेश पवार | २१/०२/२४ | १४०१ | ९८६९३ | २ | ७४ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३४ |
| १० | रमेश सुरेश माळी | २१/०२/२४ | १४०१ | ९८६९३ | 3 | ૭૫ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३५ |
| ११ | लालमण राजाराम यादव | २१/०२/२४ | १४०२ | २६१९०३ | 8 | ७६ | सोमनाथ भगवान केदार | २१/०२/२४ | १४३५ |
| १२ | उमेश चेहतुराम प्रजापती | २१/०२/२४ | १४०२ | २६१९०३ | 3 | ७७ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३६ |
| १३ | राजू भिवा भिंगारदेवे | २१/०२/२४ | १४०३ | ७७५६५ | 8 | ७८ | वैभव देवगण भजनावळे | २१/०२/२४ | १४३६ |
| १४ | सीताराम रामचंद्र टोळे | २१/०२/२४ | १४०३ | ७७५६५ | 2 | ७९ | ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ | २१/०२/२४ | १४३७ |
| १५ | दत्तात्रय ज्ञानदेव कांबळे | २१/०२/२४ | १४०३ | ७७५६५ | 3 | ८० | सोमनाथ भगवान केदार | २१/०२/२४ | १४३७ |
| १६ | शुभम रमेश खिलारे | २१/०२/२४ | १४०४ | २११२७२ | 8 | ८१ | अवधूत सोनू कांबळे | २१/०२/२४ | १४३८ |
| १७ | बाळकृष्ण मदन नागरे | २१/०२/२४ | १४०४ | २११२७२ | २ | ८२ | उदय अशोक पवार | २१/०२/२४ | १४३८ |
| १८ | लता रमेश खिलारे | २१/०२/२४ | १४०४ | २११२७२ | 3 | ८३ | विशाल प्रकाश कुयटे | २१/०२/२४ | १४३९ |
| १९ | गुलाबराव महादेव शिंदे | २१/०२/२४ | १४०६ | २३१२१८ | 2 | ८४ | सर्वेशकुमार देवनारायण सिंग | २१/०२/२४ | १४४१ |
| ٠. | | 201-2124 | 034-10 | 041 01 5 | | 4. | | 20/-2/24 | 0.444 |

संतोष लक्ष्मण शिंदे |२१/०२/२४| १४०७ | १८५२५६ | १ | ८५ | उमेश लालचंद परमार गुलाब लक्ष्मण शिंदे २१/०२/२४ १४०७ १८५२५६ 3 रेण दिपक छेत्तीरा १४०७ १८५२५६ २३ छाया सखाराम पाटील २१/०२/२४ १४०८ २५१२०५ विष्णू केशव खोत २१/०२/२४ १४०८ २५१२०५ रोहन शत्रुघ्न कदम २१/०२/२४ १४१० २५५१८७ मनिषा पांडुरंग ओंबळे १४१० २५५१८७ सतिश रविकिरण तोमर २१/०२/२४ १४११ ९८९१०१ इंग्लास सतिश तोमर २१/०२/२४ १४११ १८९१०१ प्रदिप सतिश तोमर 88/05/58 8888 808929 3 ३० सुजीत खुबीराम बहेनवाल २१/०२/२४ १४११ ९८९१०१ X नरेश मणीलाल मरोठिया १४११ ९८९१०१ ९८९१०१ २१/०२/२४ १४११ मेहजबीन बानो शहानवाज कुरेशं २१/०२/२४ १४१२ १९५९५८४ 8 शहानवाज मो. युसुफ कुरेशां २१/०२/२४ १४१२ १९५९५८४ २ मो. सलीम अहमद महेदा २१/०२/२४ १४१२ १९५९५८४ ४ १४१३ ०२३०९४ विद्या शत्रुघ्न कदम २०८४५२ ११/०२/२४ १४१४ युवराज तानाजी पाटी २०८४५२ जनार्दन गणपत जगताप २१/०२/२४ १४१७ २७१००७ रोहिदास विष्ण बोर्डे २१/०२/२४ १४१७ २७१००७ ų सिताराम महोदव साळवी २१/०२/२४ १४१८ २८६९०२ महादेव उमाजी साळवी २१/०२/२४ १४१८ २८६९०२ २ किशोर रविंद्र गवंडी २१/०२/२४ १४१८ २८६९०२ 3 २१/०२/२४ १४१८ ४४ मनोहर पांडुरंग सबे २८६९०२ ४ महेंद्र कान्हा कांबळे 28/02/28 8888 २५६८१२६ 3 38 उदय अशोक पवार २५६८१२६ 28/05/28 8888 8 ४७ दिनेश शंकर भोमले २१/०२/२४ १४२० ३६६८९५ १ दिपाली दिनेश भोसले ११/०२/२४ १४२० ३६६८९५ उन्मेश दिनेश मोहित २१/०२/२४ १४२१ ३५४६९६ ४ पुजा गणेश पारकर २१/०२/२४ १४२१ ३५४६९६ ५

२१/०२/२४ १४२३

२१/०२/२४ १४२३

२१/०२/२४ १४२३ ५१६८४७ २

५१६८४७ १

५१६८४७

५८ ऋषितुल्य शिक्षण प्रसारक मंडळ २१/०२/२४ १४२८ १२०७५७९७ ५९ | आन्ना गोरख पाटील २१/०२/२४ १४२८ १२०७५७९७ 3 १२०७५७९७ १२०७६४३८ १२०७६४३ १२०७६४३८ ₹ १२०७६४३८ 8 १२०७६४३८ 8 १२०७६४३८ 5 १२०७१८७६ १२०७१८७६ १२०७१८७६ 30786028 १२३५८१६० 2 १२३५८१६० ४ १२०७१८७६ १२०७१८७६ १२०६७३१९ 3 १२०६७३१९ 9208939 १२०६७३१९ ४ १२०६७३१९ ? १२०६७३१९ 3886868 3886868 ७९८८९८ ५६३५३ २१/०२/२४ १४४१ ५६३५३ ८६ अशोककुमार मौजीलाल कनोजिया २१/०२/२४ १४४१ ५६३५३ 3 ८७ प्रमोद गोपाळ बिखाडक २१/०२/२४ १४४२ १०३२०६ ८८ गोपाळ गंगाराम बिरवाडकर 28/02/28 8882 803208 ८९ अर्जुन त्रिकम राठोड २१/०२/२४ १४४२ १०३२०६ 3 ९० मुरुगन पांड्ररंग हरिजन २१/०२/२४ १४४३ ५७१७९ ९१ इलुमलाई चिन्नापन पयानी ६४४१ ५७१७९ ९२ प्रभाकर तुळशीराम अहिरे २१/०२/२४ १४४४ ३७१५३ ९३ । अर्शद हुसेन शब्बीर अहमद शेख २१/०२/२४ १४४५ ९७७०० ९४ भगवान रामदास तांबे 28/05/28 १४४५ 90000 2 २१/०२/२४ १४४६ ७१८४६ ९५ | प्रशांत सुरेश मोरे ९६ नामदेव प्रभाकर नाईव ११/०२/२४ १४४८ १३२९७२ ९७ हनुमंत नामदेव पवार २१/०२/२४ १४४९ ९७८५५ ९८ प्रकाश मारुती पवार २१/०२/२४ १४४९ ९७८५५ | ९९ |गिरीश विश्राम सकपाळ २१/०२/२४ १४५२ ७७२४२ 3 १०० योगेश बाळासो कांबळे २१/०२/२४ १४५४ १४७५३१ १०१ मुकुंद सोनू पवार २१/०२/२४ १४५५ १०२ कुलदीप हरिश्चंद्र निर्मल २१/०२/२४ १४५७ ३२०१३ १०३ प्रशांत प्रकाश बहुतले २१/०२/२४ १४५७ ३२०१३ 3 १०४ प्रदिप रामसजीवन गुप्ता २१/०२/२४ १४५८ २३००३९

अर्ज दाखल

क्रमांक

X61376068 66X8 X6/60/86

२१/०२/२४ १४२७ १२०७५६७४

२१/०२/२४ १४२७ १२०७५६७४


२१/०२/२४ १४२८ १२०७५७९७

रुपये

१०५ संतोष घनश्याम सिंग २१/०२/२४ १४५८ २३००३९ सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पास्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत

सकाळी ११.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हज न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १०/०५/२०२४ रोजी



मे. उप निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी

| 88234, , 9942, | | Sr. No. | PARTICULARS | ended 31/03/2024 (Audited) | ended 31/12/2023 (Unaudited) | ended 31/03/2023 (Audited) | ended 31/03/2024 (Audited) | ended 31/03/2023 (Audited) |
|-------------------|-----|------------|--|----------------------------------|------------------------------------|----------------------------------|----------------------------------|----------------------------------|
| , , | ı | 1 | Income : | | | | | |
| गाशी | | | a) Revenue from Operations | 89.01 | 87.53 | 29.57 | 325.00 | 29.57 |
| | | | b) Other Income | 0.02 | 0.00 | 0.00 | 0.02 | 0.00 |
| ज्ञावी. | | | Total Income | 89.03 | 87.53 | 29.57 | 325.02 | 29.57 |
| | | 2 | Expenses: | | | | | |
| fficer, | | | a) Cost of Material Consumed | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 |
| ers Ltd | | | b) Purchase in Stock-in-Trade | 82.84 | 78.99 | 24.19 | 293.65 | 24.19 |
| _ | ıl | | c) Changes in Inventories of finished goods, work-in-progress | | | | | |
| जाब | П | | and stock-in-Trade | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 |
| देणार | П | | d) Employee benefits expenses | 0.86 | 0.91 | 0.00 | 3.19 | 0.29 |
| क्र. | П | | e) Finance Cost | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 |
| 8 | П | | f) Depreciation and Amortisation expenses | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 |
| 2 | П | | g) Other Expenses | 6.28 | 2.86 | 3.01 | 18.64 | 12.00 |
| 3 | П | | Total Expenses: | 89.98 | 82.76 | 27.20 | 315.48 | 36.48 |
| 8 | П | 3 | Profit / (Loss) from operations before exceptional items and tax (1-2) | (0.95) | 4.77 | 2.37 | 9.54 | (6.91) |
| 2 | П | 4 | Exceptional Items:Expenses/(Income) | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 | 0.00 |
| | П | 5 | Profit/(Loss) before tax (3+4) | (0.95) | 4.77 | 2.37 | 9.54 | (6.91) |
| 3 | П | 6 | Tax Expenses: | | | | | |
| ४ | П | | Current Tax | - | _ | - | - | - |
| 8 | П | | Previous Tax | - | _ | - | 0.09 | - |
| २ | П | | Deferred Tax | - | - | - | - | - |
| 3 | П | 7 | Net Profit/(Loss) after tax (5-6) | (0.95) | 4.77 | 2.37 | 9.45 | (6.91) |
| × | П | 8 | Other Comprehensive Income | - | - | - | - | - |
| 8 | П | 9 | Total Comprehensive Income for the period(7+8) after tax | (0.95) | 4.77 | 2.37 | 9.45 | (6.91) |
| | П | 10 | Profit/(Loss) for the period attributable to: | | | | | |
| २ | П | | a) Owners of the company | (0.95) | 4.77 | 2.37 | 9.45 | (6.91) |
| ? | П | | b) Non-Controlling Interest | - | - | - | - | - |
| ४ | П | 11 | Total Comprehensive Income attributable to: | | | | | |
| 2 | П | | a) Owners of the company | (0.95) | 4.77 | 2.37 | 9.45 | (6.91) |
| 8 | П | | b) Non-Controlling Interest | | - | - | | - |
| 2 | П | 12 | Paid-Up Equity Share Capital (Fave Value Rs.10/- per share) | 593.60 | 593.60 | 593.60 | 593.60 | 593.60 |
| 8 | П | 13 | Other Equity | | | | (714.42) | (723.87) |
| | П | 14 | Earning per share(before extraordinary items) | (0.00) | | | | (0.40) |
| 8 | П | | Basic(Rs.) | (0.01)* | 0.08* | 0.03* | 0.16 | (0.12) |
| २ | П | | Diluted(Rs.) | (0.01)* | 0.08* | 0.03* | 0.16 | (0.12) |
| 3 | П | | Earning per share(after extraordinary items) | (0.04)* | 0.00* | 0.00* | 0.40 | (0.40) |
| ४ | | | Basic(Rs.) | (0.01)* | 0.08* | 0.03* | 0.16 | (0.12) |
| 2 | | | Diluted(Rs.) | (0.01)* | 0.08* | 0.03* | 0.16 | (0.12) |
| 8 | ı l | | * Not annualised | | | | | |
| 2 | H | | STATEMENT OF ASSETS AND LIABILITIES (I | Rs.in lacs |) | | | |

| | | | (110.111 1400) | 4 | |
|------------|----------------------------------|----------------------------------|----------------------------------|-----|--|
| Sr. No. | PARTICULARS | As at 31/03/2024 (Audited) | As at 31/03/2023 (Audited) | ا | |
| 1 | Non-Current Assets | | , | 1 | |
| Ι' | a) Property, Plant and Equipment | 0.00 | 0.00 | l | |
| | b) Capital Work in Progress | 0.00 | 0.00 | l | |
| | c) Other Tangible Assets | 0.00 | 0.00 | l | |
| | d) Financial Assets | 0.00 | 0.00 | l | |
| | Investments | 0.00 | 0.00 | ł | |
| | | 0.00 | 0.00 | ı | |
| | Loans & Advances | | | ı | |
| | Other Financial Assets | 0.00 | 0.00 | L | |
| | e) Deferred Tax Assets | 0.00 | 0.00 | Ľ | |
| | f) Other Non Current Assets | 0.00 | 0.00 | 1 | |
| Ļ | Total Non-Current Assets | 0.00 | 0.00 | ł | |
| 2 | Current Assets | | | ı | |
| | a) Inventories | 0.00 | 0.00 | ь | |
| | b) Financial Assets | | | ı | |
| | Investments | 42.94 | 0.00 | ı | |
| | Trade Receivables | 46.41 | 16.13 | L | |
| | Cash & Cash Equivalents | 11.54 | 1.29 | ı | |
| | Loans and Advances | 0.00 | 0.00 | ı | |
| | Other Financial Assets | 0.00 | 0.00 | ı | |
| | c) Other Current Assets | 3.04 | 2.76 | ı | |
| | Total Current Assets | 103.93 | 20.18 |] . | |
| | TOTAL ASSETS | 103.93 | 20.18 | 1 | |
| В. | EQUITY & LIABILITIES | | | 1 | |
| | Equity- | | | ı | |
| | a) Equity Share Capital | 593.60 | 593.60 | ı | |
| | b) Other Equity | (714.42) | (723.87) | ı | |
| | Total Equity | (120.82) | (130.27) | 1 | |
| | Liabilities- | ` ' | , , | 1 | |
| 1 | Non-Current Liabilities | | | ı | |
| 3 | a) Financial Liabilities | | | ı | |
| | Borrowings | 0.00 | 0.00 | ı | |
| | Other Financial Liabilites | 0.00 | 0.00 | ı | |
| | b) Provisions | 0.00 | 0.00 | ı | |
| | c) Deferred Tax Liability (net) | 0.00 | 0.00 | ı | |
| | d) Other Non Current Liabilities | 0.00 | 0.00 | ı | |
| | Total Non-Current Liabilities | 0.00 | | ı | |
| | | 0.00 | 0.00 | ł | |
| 2 | Current Liabilities | _ | - | ł | |
| | a) Financial Liabilities | 0.00 | 0.00 | ĺ | |
| | Borrowings | 0.00 | 0.00 | ĺ | |
| | Trade Payables | 46.16 | 12.85 | ı | |
| | Other Short Term Loan | 169.02 | 128.24 | ĺ | |
| | b) Provisions | 9.25 | 8.80 | ĺ | |
| 1 | c) Other Current Liabilities | 0.32 | 0.56 | 1 | |

TOTAL EQUITY & LIABILITIES

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held or 30th April, 2024

The company is in a Single Segment-

Previous period figures have been re-grouped / re-arranged whereever

The above results have been prepared on going concern assumption basis

The Statutory Auditors of the company has given qualified report for the year ended

BSE had suspended the securities of the

company w.e.f.15/01/2020 as per Notice No.20200114-18 dt14/01/2020 due to nor revival of operations. The company has revived the operations from the Forth Quarte of last Financial Year 2022-23. Further, the company has submitted various documents/ details/explanations as required by BSE from time to time and has requested BSE for revocation of suspension of securities

> For Oxford Industries Limited (Mazher N. Laila) Chairman & Managing Directo